

क्रमांक - कृबास ०३१४/प्र.क्र.७३/११-स,  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
मंत्रालय विस्तार, मुंबई:- ४०० ०३२  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
दिनांक : ३ मार्च, २०१४

### आ दे श

महाराष्ट्र कृषि  
उत्पन्न  
पणन(विकास व  
विनियमन  
अधिनियम, १९६३  
आणि नियम  
१९६७

ज्याअर्थी, राज्यात झालेल्या अल्पवृष्टी व अतिवृष्टीमुळे राज्यातील भाजीपाल्याच्या पिकांचे झालेले नुकसान, बाजार आवारात येणा-या भाजीपाल्याची कमतरता, भाजीपाल्याच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घट एकूणच परिस्थितीमुळे राज्यातील भाजीपाल्याची कमी झालेली उपलब्धता त्यामुळे भाजीपाल्याच्या बाजार भावात वाढ झालेली होती. ही परिस्थिती लक्षात घेता भाजीपाल्याचा पुरवठा व बाजार भाव स्थिर रहाण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा म्हणून काही तातडीच्या व तात्कालिक उपाय योजना करणे आवश्यक झाले होते. त्यामुळे दि.२०.८.२००९ रोजी शेतकरी व तत्सम गटांना बाजार फी मधून सूट देणारा शासन आदेश निर्गमित झालेला असून दि.११.६.२०१२ च्या शासन आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत सदरच्या योजनेस मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या कलम ५९ चा वापर दिर्घ व अनिश्चित कालावधीसाठी करणे योग्य नसल्याने इच्छुक शेतकरी, शेतकऱ्यांचा समूह, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था व ग्राहक संस्था, महिला बचत गट, सेवा सहकारी संस्था यांना उपरोक्त शासन निर्णयान्वये सवलत देण्याऐवजी त्यांना थेट पणनची अनुज्ञप्ती देणे उचित राहिल अशी शासनाची खात्री झालेली आहे. आणि,


ज्याअर्थी, थेट पणन अनुज्ञप्ती घेण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम १९६७ च्या कलम ४-ब (३) व (४) नुसार पूर्ण राज्य क्षेत्रासाठी रु.१५लाख व विभागासाठी रु.१०लाखाची बँक हमी देणे अनिवार्य आहे. तसेच पूर्ण राज्य क्षेत्रासाठी रु.५०हजार व विभागासाठी रु.१५ हजार एवढे अनुज्ञप्ती शुल्क भरणे अनिवार्य आहे. उपरोक्त गटांपैकी बरेच असे गट आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना वरील रकमा भरणे शक्य नाही.

त्याअर्थी, अशा गटांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या कलम ५९ चा वापर करून बँक हमी व अनुज्ञप्ती शुल्क भरण्यातून सूट देण्यात यावी.

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम १९६७ चे नियम ४-ब(४) मधील तरतूदीनुसार इच्छुक शेतकरी, शेतकऱ्यांचा समूह, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था व ग्राहक संस्था, महिला बचत गट, सेवा सहकारी संस्था, शेतकरी कंपनी किंवा गटांना थेट अनुज्ञप्ती घ्यावयाची झाल्यास

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या ५९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम १९६७ च्या कलम ४-ब (३) व (४) च्या तरतूदीतून सूट देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( य. गं. पाटील )

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग.

**प्रत :-** सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे  
कृषि पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणा मंडळ, गुलटेकडी, पुणे. ३७  
सर्व जिल्हाधिकारी (संबंधित जिल्हयांच्या जिल्हा उपनिबंधकांमार्फत)  
सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (पणन संचालक, पुणे यांचेमार्फत)  
सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (पणन संचालक, पुणे यांचेमार्फत)  
सर्व जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी (संबंधित जिल्हयांच्या जिल्हा उपनिबंधकांमार्फत )  
सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती (संबंधित जिल्हयाच्या जिल्हा उपनिबंधकांमार्फत ) /निवडनस्ती ( ११-स )